



Date: 08-09-2025

To,
The Manager- Listing Department
National Stock Exchange India Limited
'Exchange Plaza', C-1 Block G,
Bandra Kurla complex,
Bandra (E), Mumbai 400051.

Ref: NSE Symbol: SATECH

ISIN: INE0BSN01013

Subject: Newspaper Publication of Notice of Annual General Meeting

Dear Sir,

A copy of the Newspaper publication of Notice of Annual General Meeting of the Company scheduled to be held on Tuesday 30th September 2025 at 10:00 AM (IST) at Hotel Parc Estique, Nagar Rd, next to Phoenix Market City, Clover Park, Viman Nagar, Pune, Maharashtra 411014. The said notice is published in one English Newspaper, i.e. Financial Express and one Vernacular Newspaper, i.e. Loksatta on Monday 8th September 2025

This is for your information and record.

Thanks & Regards,

For, SA Tech Software India Limited

ArniKa Choudhary
Company Secretary
A70217
Encl. above

S A TECH SOFTWARE INDIA LIMITED
CIN: L72900PN2012FLC145261

|Reg Off: Off No. D-6030, 6th Floor Solitaire Bus Hub, Viman Nagar, Pune 411014 MH India|
|Contact: 9022909131 | email: info@satincorp.com | website: www.satincorp.com |

एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया लिमिटेड

(एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया प्राप्तकर्ता निवारण भवन पर्सी गोपीनाथने जाणाऱ्हे)
 शीघ्रांदार, L72900PN2012FLC145201
 बोदगीमुत खाला, अंगठीगांडी मार्ग - ५१००३०, बांधावा माळावा, नांगोडे बऱ्याच यंत्र इथा,
 विमान नगर, पोर्ट 41014 महाराष्ट्र | फोन: 9022164699
 ईमेल: info@satincorp.com | वेबसाईट www.satincorp.com
 पुणे | बंगलुरु

१३^० वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस, जी सकाळी १० वाजता
होटल पांडे एस्टेट्स, नांगर रोड, फिनिक्स मार्केट सिटीजवळ, बऱ्याच पांडे,
विमान नगर, पुणे, महाराष्ट्र ४११०१४ पेथे आयोजित करण्यात पेणार आहे.

सुचना देण्यात येते की प्रसाप टेक सॉफ्टवेअर इंडिया लिमिटेड च्या वार्षिक वर्ष २०२४-२५ च्या १३^० वार्षिक सर्वसाधारण सभेची (AGM) वेठा सोलवार, ३० सप्टेंबर २०२४, रोजी सकाळी १० वाजता (IST) होटल पांडे एस्टेट्स, नांगर रोड, फिनिक्स मार्केट सिटीजवळ, बऱ्याच पांडे, विमान नगर, पुणे, महाराष्ट्र ४११०१४ पेथे होईल. AGM साठी पाठवण्याचा आलेला नोंदिसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी ही सभा आयोजित केली जात आहे.

साठी १३ मार्च २०२५ रोजी सभात स्थालेल्या वार्षिक वर्षाच्या वित्तीय विवरणासाठी वार्षिक अहवाल आणि AGM च्या सूचनेची प्रत ०५/०९/२०२५ रोजी त्याच संकेतस्थळात आलेली आणि ज्ञाविही मेल पते कंपनी नोंदवणी अधिकारी व शेअर ट्रान्सफर एंजेट (RTA) विचा संबंधित ठेवण्याचा सहभागी कंडे नोंदवणीकर्ता आहेत, हे MCA परवाके आणि SEBI परिवर्तक क्रमांक SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/२०२४/१३३ दिनांक ३ आँकटोवर २०२४ नुसार करण्यात आले आणि सदस्यांनी लक्षित घावे की, अधिक वर्ष २०२४-२५ साठी AGM ची नोंदिस आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळातर देखील उपलब्ध असतील: <https://www.satincorp.com/AGM> ची नोंदिस स्टॉक एकव्येजेसच्या संकेतस्थळातर देखील पाहावा येईल, जसे की राष्ट्रीय शेअर बाजार लिमिटेड पेथे www.nsxindia.com आणि रिमोट ई-वॉटिंग सुविधा प्रदान करण्याचा एजन्झ बिंगशेर्च च्या संकेतस्थळातर देखील उपलब्ध आहे.

note@bigshareonline.com

दूरस्थई-मतदान:

कंपनी कापदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ च्या नियम २० तसेच भारतीय प्रतिभूती आणि एकसचेज बोर्ड (सुचिबद्धता जावबद्धाया आणि प्रकटीकरण अवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४४ च्या पालनार्थ कंपनी तिच्या संदर्भाना वार्षिक सर्वसाधारण सभेची (AGM) मरवान करण्याचा अधिकार इलेक्ट्रॉनिक माध्यमात्मक वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही सुविधा Bigshare Services Pvt Ltd द्वारे प्रदान केलेल्या द्रुतस्थई-मतदान सेवांद्वारा AGM नोंदिसमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवसायावर मतदान करण्यासाठी उपलब्ध आहे. दूरस्थई-मतदान सुविधेसाठी तपशीलार सूचना AGM नोंदिसमध्ये समाप्तिष्ठ आहेत, जी संदर्भाना पाठवण्यात आलेली आहे कंपनी कापदा २०१३ आणि संबंधित नियमांनुसार अवश्यक तपशील खाली दिले आहेत:

१. दूरस्थई-मतदानाच्या उद्देशासाठी कापण्याची तारीख मगळवार, २३^० सप्टेंबर, २०२५ आहे.

२. ई-मतदानाचा कालावधी: ई-मतदान २५^० सप्टेंबर २०२५ रोजी गुरुवारी सकाळी ९.०० वाजता सुरु होईल. आणि २१^० सप्टेंबर २०२५ रोजी सोमवारी संध्याकाळी ५.०० वाजता संपले. कृपया लक्षात घाणा की वर नमूद केलेल्या वेळ आणि तारखेच्या पुढे दूरस्थई-मतदानाचा मायता दिली जाणार नाही.

३. ज्यानी AGM च्या नोटीस पाठविल्यानंतर शेअर्स मिळवले आहेत आणि २३^० सप्टेंबर २०२५ रोजी कट-अफ तारखेस शेअर्स ठेवले आहेत. त्यानी AGM च्या नोटीसमध्ये दिलेल्या सूचनांचे आणि रिमोट ई-मतपत्र प्रक्रियेचे पालन करून आपले मतदान केले जाऊ शकत.

४. सामान्य सभेची (AGM) नोटीस कंपनीच्या वेबसाइटवर (www.satincorp.com) तसेच विशेष अरव्या वेबसाइटवर (note@bigshareonline.com) उपलब्ध आहे.

५. जे व्यक्ती AGM च्या कट-अफ तारखेपैत संदर्भाची नोंदवणी किंवा Depositories द्वारे राखण्यात आलेल्या लाभार्थी नोंदवणीची नोंदवणी किंवा अधिकार असेल, मात्र, जर त्या व्यक्तीने आधीच विगळेअर मध्ये दूरस्थई-मतदानासाठी नोंदवणी केली असेल, तर विद्यामान वापरकर्ता आपडी आणि पासवर्ड वापरून मतदान करून तपासू येईल.

६. शारीरिकरित्या AGM मध्ये उपस्थित सदस्य, ज्यानी दूरस्थई-मतदानाद्वारे त्याचा मतदान करण्याची संधी मिळेल.

७. ज्यानी दूरस्थई-मतदानाद्वारे आपले मतदान केले आहे, त्यानी AGM मध्ये उपस्थित राहण्याचा हवक आहे परतु AGM मध्ये पुढी मतदान करण्याचा हवक नाही.

८. डिमंट मोडमध्ये सिव्हिरीटी धारक व्यक्तीनी ई-वॉटिंगशी संबंधित कोणत्याही तातिक समस्यासाठी मदतीसाठी जर काही प्रदर्शन/क्राकारी असतील तर खालील व्यक्तीनी संपर्क साधा किंवा १३ च्या AGM च्या नोटीसमध्ये दिलेल्या पायऱ्या पाळा:

श्री अर्निका चौधरी
 कंपनी सचिव
 एस ए टेक सॉफ्टवेअर इंडिया लिमिटेड
 ऑफिस क्रमांक D-६०३०, ६वा मजला, सोलिटेअर बस हब,
 विमान नगर, पुणे ४११०१४, महाराष्ट्र
 ई-मेल: note@satincorp.com | फोन: ९०२२१०९१३१

कृपया आपल्या सर्वांना अद्यावत ईमेल आपडील कंपनी/आपल्या डिपांझिटरी भागीदाराकडे नोंदवणीकृत ठेवा जेणेकरून आपल्याला वेळेत संवाद मिळू शकेल.

दिनांक: ०८-०९-२०२५

एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया लिमिटेडाची
 ठिकाण: पुणे

(एस ए टेक सॉफ्टवेअर इंडिया प्राप्तकर्ता लिमिटेड महात्म पृथ्वी ओळखले जाणारे)

स्वाक्षरी/-
अर्निका चौधरी (कंपनी सेक्रेटरी)

AVEER FOODS LIMITED

Regd. Off: Plot No. 55/A/5 6 Hadapsar Industrial Estate,
Near Tata Honeywell, Hadapsar, Pune- 411013
CIN: U15549PN2019PLC183457

Email Id: cs@aveerfoods.com | Website: www.aveerfoods.com

NOTICE OF 6TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 6th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Monday, September 29, 2025** at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of Annual General Meeting dated August 13, 2024. Pursuant to the provisions of General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CDF/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI') (together referred to as "the circulars") have extended the permission to conduct the AGM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means ('OAVM') facility without the physical presence of the members at a common venue. Members participating in the meeting through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the provisions of the circulars, the dispatch of notice of AGM through emails has been completed on **September 6, 2025** to those members whose Email addresses are registered with the Company/ Depository Participant/ Registrar & Share Transfer Agent. A copy of the Annual Report is also available on the Company's Website www.aveerfoods.com as well as on the Bombay Stock Exchange's website at www.bseindia.com.

In accordance with the provisions of Regulation 36(1)(b) of SEBI Listing Regulations, 2015 as amended from time to time a physical communication has been sent to those shareholders whose email id's are not registered, containing the weblink and exact path of the Company's website from where the Annual Report can be accessed.

As per the provisions of section 108 and applicable provisions, if any of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Company has provided the 'Remote E-voting Facility' and 'E-voting Facility' at the time of AGM and attendance of AGM through VC/ OAVM to the Members for this Meeting, through CDSL. The Remote E-voting will be available from 9:00 A.M. (Starling Time) on Friday, September 28, 2025, and ends at 5:00 P.M. (Ending Time) on Sunday, September 28, 2025. During this period Shareholders holding Shares as on the cut-off date i.e. Monday, September 22, 2025, may cast their vote electronically. Eligible Members who have acquired shares and become Members after the dispatch of the Notice may follow the instructions available in the AGM Notice dated August 13, 2025. The Members who have cast their votes by Remote E-voting may also attend the meeting through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again at the time of the AGM. Once the vote on resolution is cast by member, they shall not be allowed to change it subsequently in the meeting.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from **Tuesday, September 23, 2025 to Monday, September 29, 2025** (Both days inclusive) for the purpose of 6th Annual General Meeting. The Board of Directors have recommended a final dividend of Rs. 0.25/- per equity shares of Rs. 10/- each (i.e., 2.5%) for the financial year ended 31st March 2025 in its meeting held on May 27, 2025. The dividend will be paid to the members of the Company after approval from the members at this Annual General Meeting of the Company. After approval from members the dividend will be paid to those members whose names will be on Company's Register of Members as on September 22, 2025. A communication regarding the calculation of TDS can be available at [https://www.aveerfoods.com/pdf/letters-to-shareholders/communication-on-tds-calculation.pdf](http://www.aveerfoods.com/pdf/letters-to-shareholders/communication-on-tds-calculation.pdf).

You may please note that SEBI vide its master circular No. SEBI / HO / MIRSD / MIRSD-PoD / P / CIR / 2025 / 91, dated June 23, 2025 has mandated that w.e.f 1st April, 2024 Dividends will be disbursed to security holders with frozen demat accounts or physical shareholders exclusively through electronic means only provided that they have completed the KYC requirements. The dividends shall get credited to their bank accounts only after KYC details have been updated in the folio. Any Queries/ grievances in this matter may be addressed to the Company Secretary at E-mail ID investors@aveerfoods.com or on Phone No. 9130076856.

Place : Pune
Date : 08/09/2025

For Aveer Foods Limited,
Tejasree Wagholar
Company Secretary

HERO HOUSING FINANCE LIMITED

Regd. Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057 Phone: 011 49267000, Toll Free Number: 1800 212 8800, Email: customer.care@heroifi.com Website: www.herohousingfinance.com | CIN: U65929DL2016PLC30148

Contact Address: Unit No 302, Third Floor, Revenue Village - Jaloohi, Taluka - Baramati, District - Pune, Maharashtra - 413102.

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date mentioned below.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Loan Account No.	Name of Obligors/ Legal Heir(s)/Legal Representative(s)	Date of Demand Notice/ Amount as per Demand Notice	Date of Possession (Constructive/ Physical)
HIFBRMLPWHOU2 2000280800	Jagtap Vikas Dhiru, Jagtap Anita Vikas	09.06.2025 Rs.2674297/- as on 09.06.2025	04.09.2025 (Symbolic)

Description of Secured Assets/Immovable Properties: All That Piece And Parcel Of Row House Bunglow No-1,D, Area Admeasuring 78.99 Sq. Mts. (super Built-up) i.e.850.00 Sq.Ft. And Approx 26 Sq. Mtrs. Open Land In The Building Namely "soham Hans Row House" Constructed Upon Totally Land Area Admeasuring 866.25 Sq. Mtrs. On Plot No-A2 + A3 In Survey No-191/2B (old Survey No-171/2B And 171/2B) Having Its City Survey No-2709 Plot N1 Adm. 745.75 Survey No-171/2B/A/1, Ward No.7, Situated At Village Daund, Tal- Daund Dist- Pune And Within The Limits Of Sub-registrar Daund, Tal. Daund, Dist. Pune, Maharashtra. Boundaries: North By: Road, South By: Row House No.2D, East By: S.no.171/2B/A/2 Out Of, West By: S.no.171/2B/A/2 Out Of

Date : 08.09.2025
Place : Baramati

HERO HOUSING FINANCE LIMITED**HDFC BANK**

HDFC Bank Ltd; 21/6, MIT Marathon Building, 1st Floor, Bund Garden Road, Pune

POSSESSION NOTICE

(For IMMOVABLE PROPERTY)

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of HDFC Bank Ltd, under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec.13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon the borrowers mentioned hereunder to repay the amount mentioned in the notice U/s 13(2) of the said Act within a period of 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the said amount, notice is hereby given to the borrowers and public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under Sec.13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealing with this property will be subject to the charge of the HDFC Bank Ltd. for the amount mentioned herein below along with interest thereon at contracted rate.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Name of Borrowers	Loan A/c. No.	Description of Secured Asset	Date of Notice U/s 13(2)	U/s 13(2) Notice Amount	Date of Symbolic Possession
Viraj Rajendra Borate, Vanita Rajendra Borate & Rajendra Bajrang Borate	86259093	All That Piece And Parcel Of Shop Bearing No. 02 Admeasuring 233 Sq. Fts, i.e. 21.64 Sq. Mtrs., Situated On Lower Ground Floor, In Building Known As Amar Samruddhi, Which Is Constructed On Plot No. 6,7,11 And 12 Our Of S. No. 221 Hissa No. 1/1, Situated At Hadapsar, Taluka Havelli, Dist. Pune. (Property Owner Name Vanita Rajendra Borate)	26 th March 2025	Rs. 17,64,610/-	02/09/25

Date: 08/09/2025 | Place: Pune

Sd/- Authorized Officer-HDFC Bank Ltd.

SA TECH SOFTWARE INDIA LIMITED

(Formerly known as SA Tech Software India Private Limited)

CIN: L72900PN2012FLC145261

Regd Add: Off No. D-6030, 6th Floor Solitaire Bus Hub, Vimannagar, Pune 411014 MH.

Ph: 9922154599 | Email: info@satincorp.com | Website: www.satincorp.com

PUNE | BANGALORE

NOTICE OF 13TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD AT 10:00 AM (IST) AT HOTEL PARC ESTIQUE NAGAR RD, NEXT TO PHOENIX MARKET CITY, CLOVER PARK, VIMAN NAGAR, PUNE, MAHARASHTRA 411014

Notice is hereby given that the 13TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) FOR FY 2024-25 OF SA TECH SOFTWARE INDIA LIMITED will be held on **Tuesday, 30th September 2025 at 10:00 A.M. (IST)** at Hotel Parc Estique Nagar Rd, next to Phoenix Market City, Clover Park, Viman Nagar, Pune, Maharashtra 411014 to transact the businesses as set out in the notice of AGM which is being circulated for convening the AGM.

The Annual Report including the financial statements for the financial year ended 31st March, 2025 along with Notice of the AGM is dispatched on 05/09/2025 to those members whose e-mail addresses are registered with the company/ Registrar and Share Transfer Agent (RTA) or with the respective Depository Participants, in accordance with the MCA Circulars and SEBI Circular no SEBI/HO/CDF/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the year 2024-25 will also be available on the company's website [https://www.satincorp.com/](http://www.satincorp.com/). The Notice can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com respectively and the AGM Notice is also available on the website of Bigshare (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. vote@bigshareonline.com

REMOTE E-VOTING:

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members, the facility to exercise their right to vote at the Annual General Meeting (AGM) by electronic means on all the businesses set forth in the Notice of the AGM through the remote e-Voting Services provided by Bigshare Services Pvt Ltd. The detailed instructions for remote e-voting facility are contained in the Notice of the AGM which has been sent to the Members. The details pursuant to the provisions of the Companies Act 2013 and Rules are given hereunder:

1. The cut-off date for the purpose of remote e-voting is Tuesday, 23rd September, 2025
2. Period of e-voting: E-voting shall commence from Thursday, 25th September 2025 at 9:00 A.M. and ends on Monday, 29th September 2025 at 5:00 P.M. Please note that remote e-voting will not be allowed beyond the above-mentioned time and date
3. People who have acquired shares and become a member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. 23rd September 2025, may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the Notice of AGM
4. Notice of AGM is available on the website of the Company (www.satincorp.com) as well as the website of Bigshare vote@bigshareonline.com.

5. A person, whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial owners maintained by the depositaries as on cut-off date only, shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as voting at the AGM. However, if the person is already registered with Bigshare for remote e-voting, then the existing User ID and Password can be used for casting votes

6. Members attending AGM physically, who have not cast their votes by remote e-voting shall be able to cast their votes through poll at the AGM

7. Members who have cast their votes by remote e-voting, may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again at the AGM

8. In case of queries/grievances by individual Shareholders holding securities in demat mode who need assistance for any technical issues related to e-voting, may contact the following persons or may follow the steps detailed in the Notice of the 13th AGM:

Ms. Arnika Choudhary

Company Secretary

SA TECH SOFTWARE INDIA LIMITED

Off No. D-6030, 6th Floor Solitaire Bus Hub,

Viman Nagar, Pune 411014 MH

Email: cs@satincorp.com

Phone: 9022909131

Please keep your most updated email id registered with the company/your Depository Participant to receive timely communications.

For SA Tech Software India Limited
(Formerly Known as SA Tech Software India Private Limited)

Place: Pune

Date: 08-09-2025

Sd/-

Arnika Choudhary

Company Secretary

M/s DHAVALPRATAPSHINH MOHITEPATIL AGRO INDUSTRIES LIMITED

(In Liquidation) (Under, IBC, 2016)

(A company under liquidation process vide Hon'ble NCLT order dated 29th July, 2021. (Order downloaded from ncltgovt.gov.in on 16.08.2021). Office of the Liquidator C/o M/s Bipin & Co (Chartered Accountant), 302, Centre point,R.C Dutt Rd, Alkapuri, Vadodara, Gujarat - 390007. Email ID:cirp.dhavalpratap@gmail.com Contact: 9427341134

E-Auction Sale Notice

Notice is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code 2016 and regulation there under, that the assets stated in Table below will be sold by E-Auction through e-auction platform : <https://ibbi.baanknet.com/eauction-ibbi/home>

No	Details of Assets	Reserve Price
----	-------------------	---------------